

Reichthums so v. a. die acht Mittel zur Vergrößerung des Reichthums MBh. 12, 4388.

समिर m. 1) = समीर Wind H. 1106. — 2) ein N. Çiva's (?) H. c. 45. समिथ्य (2. स + मिथ्) adj. sich mischend, sich verbindend: गुणानाम-समिथ्याणाम् Buig. P. 11, 25, 1.

समिष् (इष् mit सम्) f. etwa Geschoss: des Indra VĀLĀH. 2, 2. समिष्टयज्ञैस् (स° von 1. यज्ञ् mit सम् + य°) n. Schlussopferspruch (samit Spende) Ind. St. 9, 233. VS. 19, 29. °यज्ञैर्वातो यज्ञस्य यज्ञैर्ध् °यज्ञेषो ऽतिरिक्तं तत् ÇAT. Br. 1, 9, 2, 30. व्यवसर्गो देवतानां °यज्ञेषु 6, 2, 3, 38. 3, 1, 2, 6. neun 4, 4, 4, 1. KĪTJ. Çr. 10, 8, 11. drei ÇAT. Br. 2, 5, 4, 21. AIR. Br. 7, 21. TS. 2, 6, 4, 4. 6, 6, 2, 1.

समिष्टि (von 1. यज्ञ् mit सम्) f. eine vollständige Opferung: यज्ञस्य TS. 6, 3, 6, 6, 2, 1. TBa. 3, 3, 6, 6.

समीक (von घञ् mit सम्; vgl. घ्नूक, घ्नपाक, घ्नभीक, उपाक, पराक, प्रतीक) 1) n. feindliches Zusammenreffen, Kampf AK. 2, 8, 2, 72. H. 798. HALĀJ. 2, 298. समीकम् nom. RĪGHAVAP. 13, 8. समीके NAIGH. 2, 17. RV. 3, 30, 11. तमिहो वि ह्वयन्ते समीके 4, 24, 3. 8, 3, 5. 10, 42, 4. — 2) m. N. pr. eines Rshi MBh. 1, 1711. 1727. 1741. 2, 297. HARIV. 9575. MĀR. P. 2, 43. fgg. eines Sohnes des Çūra MBh. 1, 6999. 2, 623. 7, 409. HARIV. 1927. 1943. VP. 437. Buig. P. 3, 4, 23. 43. Häufig (auch in den Bomb. Ausgg.) शमीक geschrieben.

समीकर (2. सम + 1. कर) 1) abnen, nivelliren KĪTJ. Çr. 16, 3, 29. विषमाणि R. GORR. 2, 87, 4. मार्गान् R. 4, 27, 8. तित्तिम् MĀR. P. 47, 11. वल्मीकम् so v. a. der Erde gleich machen KATHĀS. 33, 43. सुसमीकृतम्-भाग MBh. 3, 11087. GAṆIT. TAIPR. 8. — 2) gleich (gross u. s. w.) machen, ausgleichen: न तु तत्तुल्यद्रव्यान्तरेण °कृत्य KULL. zu M. 9, 119. gleich stellen, für gleich erklären: स्त्रीमुखं च शशिनं च Z. d. d. m. G. 27, 40. यद्येन समीकृतम् (ein Vergehen) KULL. zu M. 11, 58. — 3) ausgleichen so v. a. in Ordnung bringen, gut machen, beilegen: त्वमेवैतत्सर्वमतश्च (कृच्छ्रगतश्च ed. Bomb.) भूय: °कुर्या: प्रक्षया MBh. 5, 720. fg. वैराणि R. 4, 27, 8. दोषम् 6, 100, 5. कार्याणि KULL. zu M. 8, 178.

समीकरणा (von समीकर) n. 1) das Ebnen, Nivelliren: निम्नोन्नतादि° KULL. zu M. 7, 184. fg. — 2) das Gleichmachen Vorz. d. Oxf. H. 103, a, 34. विषम° KULL. zu M. 4, 225. विषय° 8, 321. घ्नपानादि° VEDĀNTAS. (Allah.) No. 54. das Gleichstellen mit (instr.) KULL. zu M. 11, 58. Gleichung COLEBR. Alg. 186. — 3) das Ausgleichen, in-Ordnung-Bringen: धातुवैषम्य° ÇĀK. zu KĪND. Up. S. 57 (°शमीकरणा gedr.). — Vgl. घ्न-नेकवर्षा°.

समीकार (wie eben) m. Gleichung COLEBR. Alg. 186. समीकृति (wie eben) f. das Ebnen H. 892. समीक्रिया (wie eben) f. Gleichung COLEBR. Alg. 186. समीकृत (von ईन्त् mit सम्) 1) n. = सौख्य TRIK. 3, 2, 13. समीह्य (wohl richtiger) MALL. zu ÇĪG. 2, 59 nach dors. Aut. समीह्योक्त der Text. — 2) f. घा = समीक्षणा und ग्रन्थभेद H. an. 3, 744. = निभालन, बुद्धि und तन्न Mnd. sh. 46. = यन्न und मीमांसाशास्त्र ÇĀDDAR. im ÇKDr. a) Blick: घ्नुराग्राहस° Buig. P. 3, 4, 10. — b) Meinung, Ansicht: समीक्षा याद-शी यस्य (क्ष्यस्य ed. Bomb.) पाण्डुवाङ्मति in Bezug auf die Pāṇḍava MBh. 3, 318. — c) eine tiefe Einsicht Buig. P. 10, 16, 49. 11, 28, 34

(= आत्मविद्या Comm.). — d) MBh. 3, 8247 = 13, 1752 fehlerhaft für समीक्षा: nach NILAK. = दर्शनेच्छा. — Vgl. तन्न°.

समीक्षणा 1) adj. (vom caus. von ईन्त् mit सम्) sehen lassend, — machend Buig. P. 3, 24, 50. — 2) n. = समीक्षा H. an. 3, 744. das Anblicken ÇĀR. Çr. 2, 15, 2.

समीक्षितव्य adj. ausfindig zu machen UVATA zu RV. Prāt. 8, 22. समीह्य 1) adj. dass. RV. Prāt. 8, 22. — 2) n. s. u. समीक्ष 1). — Vgl. दु:°. समीचै UNĀDIS. 4, 92. m. = समुद्र UGĒVAL. — समीची s. u. सम्यच्. समीचीन (von सम्यच्) adj. 1) zusammengewandt (nach einer Mitte), universus; beisammen bleibend, vereint, vollständig (Gegens. विषूचीन) RV. 8, 3, 7. 12, 32. समीचीनासं घ्रासते देतार: 9, 10, 7. 39, 6. समीचीने धिषणे वि ष्कभापति Himmel und Erde 10, 44, 8. 9, 74, 2. 4. 90, 4. 102, 7. समीचीनं रेत: सिञ्चति TS. 5, 2, 6, 4. — 2) richtig, correct, zutreffend TRIK. 3, 1, 4. H. 264. HALĀJ. 1, 144. KUSUM. 2, 1. वचम् Buig. P. 2, 4, 5. उपाय 10, 56, 42. धर्म KULL. zu M. 2, 14. व्यापार PAÑĀT. 229, 1. व्याख्यान Comm. zu KĪTJ. Çr. 328, 5. पाठ KAUSH. Up. S. 34, N. 3. PAÑĀT. S. 280. fg. N.

समीचीनता (von समीचीन) f. Richtigkeit, Correctheit, das Zutreffen: वाचाम् RĪGHAVAP. 1, 34.

समीचीनत्व (wie eben) n. dass. NILAK. 18.

समीच्छा MBh. 12, 9363 fehlerhaft für समीक्षा.

समीद् m. = समिता Wolszenmehl ÇĀDDĀRTHAK. bei WILSON.

समीन adj. von समा Jahr P. 5, 1, 85. in comp. mit einem Zahlwort 86. हि° Schol.

समीनिका adj. f. = समीसमीना ÇĀDDĀK. im ÇKDr.

समीप (von 2. सम् + घप् nach den Gramm.; vgl. घ्नूप, घ्नतरीप, द्वीप, नीप, प्रतीप) P. 6, 3, 97. 5, 4, 74. Schol. Vop. 6, 70. adj. nahe, n. (SIDDH. K. 249, a, 11) Nähe AK. 3, 2, 16. H. 1450. HALĀJ. 4, 7, 5, 63. I) örtlich. 1) adj. nahe, in der Nähe stehend, angrenzend, benachbart: पर्वतप्रङ्केषु समीपेषु वनेषु च R. 4, 44, 58. घ्नत्यस्य समीपमुपोत्तमम् P. 1, 2, 37. VĀRTI. 3, Schol. इक्समीपाद्गत: P. 1, 2, 10, Schol. in comp. mit seinem subst.: समीपोद्-कगोचर Suçr. 1, 204, 7. °सकृकार ÇĀK. 88, v. 1. PAÑĀT. 244, 9. °ञ्जल adj. VARĀH. BṚH. S. 54, 49. भूरिसमीपतोय adj. 107. हेमसमीपसिताम्बर° 45, 6. — 2) n. Nähe, Gegenwart, Anwesenheit. a) acc.: न त्यजामि त्वत्समी-पम् ich weiche nicht von deiner Seite VER. in LA. (III) 27, 4. mit Verben der Bewegung zu — hin; die Ergänzung im gen. oder im comp. vor-angehend: समीपं पाण्डुपुत्राणां व्यासस्यागमनम् MBh. 1, 431. 3, 2127. 2627. R. 2, 92, 7. 3, 51, 44. 74, 23. HIT. 18, 16. VER. in LA. (III) 19, 8. 25, 2. मत्समीपम् R. 3, 64, 8. 66, 8. MBh. 97. ÇĀK. 82, 8. VER. in LA. (III) 3, 19. राजवेश्मन: MBh. 3, 2579. KATHĀS. 18, 102. HIT. 27, 1. घ्नमि° KĪTJ. Çr. 20, 2, 3. ग्राम° 21, 3, 7. HIT. 14, 17. VER. in LA. (III) 17, 19. — b) ablat. von her: कृच्छस्य समीपाद्गत: Vop. 6, 58. तत्समीपादपासर्त्त KATHĀS. 10, 26. — c) °तस् a) von — her: साग्निधूमश्च पवनो ववौ तस्य स° HARIV. 12551. सोमस्वामि° KATHĀS. 37, 212. — ß) in der Nähe, nahe: एष दाशरथी राम: सबलस्तु स° R. 6, 7, 3. देवमुवाचाग्निं स° 101, 26. mit einer Ergänzung im gen. oder im comp. vorangehend in der Nähe von, neben, bei, in Gegenwart von: न चास्य दामो न रथो न कुञ्जर: स° MBh. 4, 219. स्थितो देव्या: स° 13, 871. 16, 84. R. GORR. 1, 18, 26 (22 SCHL.).